

21st August, 2021

To, The Corporate Services Dept. BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037 National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol: COMPINFO

<u>Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation, regarding Notice of 22nd Annual General Meeting and Remote e-Voting Information and electronic dispatch of Annual Report for the Financial Year 2020-21.

Kindly take the above disclosure on your records.

Thanking you,

Yours faithfully, For Compuage Infocom Limited,

Anmol Jolly Company Secretary

Place: Mumbai Encl.: As above.



NOTICE is hereby given under instructions and on behalf of my client Mrs. Mallika Sitaram Shetty who states that she along with her son Shreeprasad Sitaram Shetty and her daughter Shreelata Shetty are only legal heirs of her deceased husband Late Shri. Sitaram Deju Shetty who was sole owner in respect of Structure bearing No. M.G. 30 - 1/1, at Shankar Nagar, Vasi Naka, Nr. Deepak Laundry, R.C. Marg, Chembur Mumbai 400074. After his demise on 19/08/2013, my client has obtained Legal Heir ship Certificate from The High Court, Bombay, wherein she and both hei aforesaid children are recognized as only heirs of Late Shri. Sitaram Deju Shetty. My client states that in respect of aforesaid premises she has lost / misplaced the original New Photo Pass / Survey Slip of year 2000 and the same is not traceable All persons/authorities having any claims in the afore said lost / misplaced / not traceable original New Photo Pass / Survey Slip of rear 2000 or any part the re of are required to make the same known in writing to me with documentary evidences at my under nentioned office within 14 days from the date of this publication of public notice ailing which it shall be presumed that there s no such any type of claims over the same and my client shall also be free to sale transfer the said premises to prospective purchaser. If any claims received after the said 14 days period hereof, the same shall be considered as waived. Place : Mumbai

ABHISHEK K. PAREKH Advocate High Court Shop No. 15 & 16, Janta Market, Near Chembur Rly. Station Chembur, Mumbai - 400 071

n favor of Jasvinder Jaswant Rensal

Any person or institution having any

right claim to have any charge encumbrance right ,interest o

entitlement of whatsoever nature over

he said flat and or share of the Society

by way of Inheritance, Sale, Mortgage

Charge, lease, lien, license, gift exchange possession o

encumbrance or otherwise

lowsoever is hereby required to

ntimate to the undersigned at our

office at Shop No. 4/C, Laxmi Keshav CHS, Ground floor, Dr. Ramesh

Pradhan Road, Nr. New English

school, Naupada, Thane (W) - 400

602., within 15 days for the date of

Publication of this Notice of such

claim, if any with all supporting

documents failing which my client shall proceed further without

reference to such claim and the clain

of such person shall be treated waived and not binding on my client.

Siddhesh H Raul

Adv. High Court

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Late Mr
Jaswant Kehar Bansal and Mr TO WHOMSOEVER IT MAY CONCERN Jasvinder Jaswant Bansal was owne of Flat No. 608, adm. 83.61 sq. mtrs PRIENTAL AROMATICS LIMITED having its Registered office at 133 ehangir Building, 2nd Floor, Mahatma, Gandhi, Boad, Fort, Mumbai area, on 6th floor, B Wing, Nilgir Building No. 5, Nilgiri Upvan CHS Ldt. 100 001, Maharashtra registered in the name of the followin Gawand Baug, Pokharan Road No. 2 Jpvan, Thane and Mr. Jaswant Keha Name of the shareholder/s Folio No. No(s). Bansal was died intestate or 10/08/2014 leaving behind his Vishwabala Prabodhchandra V05392 14092 33622281-294 Smt. Vandana Jaswant Bansal and 16795493-506 Pannaben Prabodhchandra 6914 two sons namely Jasvinder Jaswan Bansal and Prem Jaswant Bansal a Gaurishchandra Prabodhchandra G0523 1730 16258131-144 33084919-932 8908 only heirs leaving behind him and Smt Vandana Jaswant Bansal and Pren Vishwahala Prahodhchandra Pannaben Prabodhchandra The public are hereby cautioned against purchasing or dealing in any wa Jaswant Bansal have been ransferred their 33.33% undivided share, right and interest of the said fla

vith the above referred share certificates Any person who has any claim in respect of the said share certificate, should lodge such claim with the Company or its Registrar and Transfe Agents Link Intime India Private Limited, C-101, 1ª Floor, 247 Park L. B. S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083, Maharashtra within 15 days of publication of this notice after which no claim will be entertaine and the Company Shall proceed to issue duplicate Share Certificate/s. Shailesh Govindbhai Pate Date: 21.08.2021 Name of Legal Claimant

> यूनियन बैंक 🕼 Union Bank Andhra Corporation

REGIONAL OFFICE, MUMBAI VASHI 2nd Floor, Coral Square, Ghodbunder Road, Thane (W) - 400615

PREMISES REQUIRED ON LEASE / RENTAL BASIS Bank requires well-constructed Commercial Premises admeasuring

3000 sq.ft. + 10 % carpet area for Chembur Station Road Branch and ULP on lease basis in ready possession preferably on Ground Floor at Chembur within the radius of 1 km from existing premises (i.e. Ground Floor, Swastik Pride, D. K. Sandu Marg, Chembu (West). Mumbai). For further details, please visit the Bank's website www.unionbankofindia.co.in OR www.eprocure.gov.in OR visit Our Office. Last date for submission of bids in prescribed format is 10th September, 2021 up to 15:30 Hrs.

anv reasons whatsoever.



ASHIANA ISPAT LIMITED

CIN: L27107RJ1992PLC006611 Registered Office: A-1116, Phase-III, RIICO Industrial Area, Bhiwadi-301019, District-Alwar, Rajasthan Email: ashlanagroup@yahoo.co.in Website: www.ashlanaispat.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS **OF ASHIANA ISPAT LIMITED**

Sd/

NOTICE is hereby given that the Twenty nine (29th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Ashiana Ispat Limited ('the Company') will be held on Thursday, September 23, 2021 at 11.00 a.m. (IST) through two way Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') ONLY, to transact the business as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No.14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April. 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, further extended by circular dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs to transact the business which will be provided in the Notice of forthcoming AGM of the Company (29th AGM Notice). Details and Instructions to attend, vote and view the proceedings of the AGM will be provided in the AGM Notice.

The Company will be sending the AGM Notice electronically to those members who have registered their email IDs with the Company / Depository Participants and or the Company's Registrar and Share Transfer Agent in compliance with MCA Circulars. Members holding equity shares in physical form who have not registered their email ID may get the same registered with Company / RTA. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Notice of the AGM will be made available on the website of the Company i.e. www.ashianaispat.in

Facilities to the shareholders to register their email address along with mobile number and bank account detail in one go. To avail this facility, the shareholders are required to go through the following link to register their email IDs, mobile numbers and bank account details. Click here: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html

This will help the Company in future to credit of dividend directly into shareholders account.

The Company is providing a facility of voting through electronic means i.e remote e-voting and evoting at the AGM to be held through VC/OAVM, to vote on the business set out in the AGM Notice. Detailed instructions for attending the meeting through VC/OAVM or casting vote by remote e-voting or e-voting at the AGM will be provided in the AGM Notice. Members who have not registered their email ID can procure User ID and password by following the nstructions provided in the AGM Notice.

Book Closure: Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 17th September, 2021 to Thursday, 23rd September, 2021 (both. days inclusive) for the purpose of 29th Annual General

By order of the Board Harun Rashid Ansari **Company Secretary** M.No.: A11147



SAKINAKA BRANCH: बैंक ऑफ़ बड़ीदा 4 & 5, Town Centre, Andherl-Kurla Road, Saki Naka, Andheri (E), Mumbal 400059. Phone: 91 022 28508565, 28500977, 28501565 Fax: 91 022 2850529 Email : sakina@bankofbaroda.com Website : www.bankofbaroda.com



NOTICE TO GUARANTOR UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13

OF THE SARFAESI ACT, 2002)

BOB/SAKINA/ADV/2021-22 02.08.2021 1) Mrs.Naina Sunii Jain, C/702, New Golden Nest, Sonam Ganga CHS, 100 feet road Mira Road East, Thane, Maharastra-401107 2) Mrs.Madhu Bidawatka, B/1502, Duplex Heights Society, Yamuna Nagar, Off New link

load, Lokhandwala, Andheri West, Mumbai, Maharastra-400053. Mrs.Seema Madhukar Dhuri, B-101 102, Dattaray Tower Phase 1, Near HDFC Bank, Evershine City, Sativali, Vasai East, Thane, Maharastra-401208.

Madam/Dear Sir, Re: Your guarantee for credit facilities granted to M/s. Weaver Aqua Private Ltd

As you are aware, you have by a guarantee dated 20.07.2019 guaranteed paymer on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then or at any tim thereafter owing or incurred to us by M/s.Weaver Aqua Private Ltd, for aggregate credi limits of Rs.95,86,834.32 + unapplied interest and other charges thereon more particularly set out in the said quarantee document. To secure the guarantee obligation you have also executed Composite Hypothecation Agreement dated 20.09.2019 (Fo Stocks/Book Debts/Vehicles/ Moveable Machinery).

We have to inform you that the borrower has committed defaults in payment of his liabilities and consequently his account has been classified as non-performing asset A copy of the notice dated 02.08.2021 Under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower has committed defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan credit facilities **aggregating** Rs.95,86,834.32 + unapplied interest and other charge thereon, and we hereby invoke the guarantee and call upon you to pay the said amour within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice dated 02.08.2021 served on th

We further wish to inform you that in regard to the security provided by you to secur your guarantee obligations for the due repayment of the loans and advances by th borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2 of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. We further give you notice that failing paymen of the above amount with interest upto the date of payment, we shall be at liberty t exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, whic

 We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act in terms or which you are barred from transferring any of the secured assets referred to in para above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with th above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act i terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any tim before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available."

Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construe as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation in the right to make further demands in respect of sums owing to us.

Sd/-Place: Mumbai Date : 20/08/2021

Authorised Officer Bank of Baroda

The Bank reserves the right to reject any or all bids without assigning **REGIONAL HEAD**

क्री वैक्त ओंफ़ बड़ीदा Bank of Baroda

SAKINAKA BRANCH: uddress: 4 & 5, Town Centre, Andheri-Kuria Road, Saki Naka, Andheri (E), Mum 400059, Phone: 91 022 28508565, 28500977, 28501565 Fax: 91 022 285065

NOTICE TO BORROWER Mr. Jitendra Shinde

lat 202 2nd floor VAKRATUND Apartment Bldg No 2 opp M Baria Grace bldg Thane 401305.

Re: Credit facilities with our SAKINAKA Branch.

We refer to the sanction letter dated 15-09-2016 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and type of facility		Interest	O/s as on 01-08-2021 (inclusive of interest up to 31.07.2021)	Security agreement with brief description of securities (please mention the details of security agreements and details of mortgaged property includingtotal area and boundaries)
Housing Loan	20.00	8.55%	,,	Equitable mortgage dtd 15.09.2016 by deposit of title deeds for mortgage of Flat 20 admeasuring .655 Sq Ft super-built up area. on the 2nd floor of building No 2 *Vakratunda Apartment* on land bearing SY No 156, Hissa No 2/2, S No 359, Hissa No 2 at village Virar, Tal. Vasai, Dist. Palghar within area of Vasai Virar City municipal Council 40/1306.
				dated 20.06.2019 you have acknowledged your liability to the

Bank to the tune of Rs. 19,66,173.85 as on 20.06.2019 you have auxilion/regiger your labring to the further drawings and interest upto 31.07.2021 (date). As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstandings for the quarter ended 31.12.2020 and 31.03.2021. You have also defaulted in payment of installments or term loan/demand loans which have fallen due for payment on 30-11-2020 and thereafter. Consequent upon the defaults committed by you, your ban account has been classified as nor performing asset on 28-02-2021 (mention date of classification as NPA) in accordance with the

Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands yo

Reserve Bank of india circulves and guicelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call Reconstruction of Financial Assets and Enforcement of security interest Act, 2002, and cupon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs 20,89,826.87 (Rupees Twenty Lakhs Eighty Nine Thousand Eight Hundred Twenty Six and Eighty Seven PAISA only) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please

Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each cred

We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barr we invite your attention to sub-section 1 of section 1 of the seal of cit in terms of which you of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) without lobtaining our prior written consent We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act is an offence punishable under section 29 of the Act.

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges an expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication o notice for public auction, inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available. ase note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of an other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further mands in respect of sums owing to us

> (Authorised Office) Bank of Baroda

> > Rapicut

Rapicut Carbides Limited

Read, office: 119, GIDC Industrial Area, Ankleshwar - 393002 Guiarat

Email: investors@rapicutcarbides.com Website: www.rapicutcarbides.com

NOTICE I

NOTICE is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Tuesday, September 28. 2021 at 12:00 noon through Video Conferencing (VC) / other audio visual means (OAVM), in accordance with applicable provisions of the Companies Act, 2013 and in compliance with the procedure prescribed in circular number 14/2020 dated April 08, 2020, circular number 17/2020 dated April 13, 2020, circular number 20/2020 dated May 05, 2020 and circular number 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and circular number SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with circular number SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January

15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India. The Company is pleased to provide to the Members facility to attend AGM through VC, exercise their right to vote at the AGM by electronic means and the business will be transacted through remote e-voting prior to and during the AGM. The Members holding shares as on Tuesday, September 21, 2021, including those who will not receive electronic copy of the Annual Report due to non availability of their email address with the Company, can exercise their right to vote by

following the instructions that will be given in the AGM Notice. The Members who have not registered their e-mail addresses with the Company are requested to register them with the Company to receive e-communication from the Company. For registering e-mail address, the Members are requested to follow the below steps:

■ Members holding shares in physical mode are requested to update mobile number, E-mail address, PAN number and bank details on Registrar and Share Transfer Agent's website: https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_register.html by selecting Company's name.

Members holding shares in dematerialised mode are requested to register / update E-mail address and mobile numbers with their respective Depository Participant (DP) where Demat Account is maintained by them in addition to facility of registration of E-mail address, PAN number and Bank details at above mentioned weblink of Registrar and Share Transfer Agent.

Electronic copy of the Annual Report for 2020-2021 including the Notice which includes the process and manner of attending the AGM through VC and e-voting will be sent in due course to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participants. The Annual Report will also be available on the website of the Company (www.rapicutcarbides.com) and stock exchange (www.bseindia.com) and can be downloaded on or after September 04. 2021.

For Rapicut Carbides Limited Date: 20/08/2021 Place: Ankleshwar

GRAUER & WEIL (INDIA) LTD.

Regd. Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli - East, Mumbai - 400101 Tel.: 022-66993000, Fax: 022-66993010, email: secretarial@growel.com Website: www.growel.com CIN: L74999MH1957PLC010975

NOTICE

For transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Section 124 of the Companies Act, 2013, Equity Shares in respect of which dividend entitlements have remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more, are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund

The dividend declared for the financial year 2013-14, which remaine unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF and the corresponding shares on which dividend was unclaimed to seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules

In compliance to the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders and the details of such shares liable to be transferred to IEPF are also made available or

adhering to the requirements of the Rules, if the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before October 31, 2021, the Company will proceed to transfer the Shares to IEPF by the due date as per the procedure set out in the Rules, without any further notice.

Shareholders may note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from IEPF

Date: 15-08-2021 Place: Mumbai

For Grauer & Weil (India) Ltd. Sd/-

Dosti Pinnacle, Gate No.3, Plot E7, Road No.22, Wagle Ind. Estate, Thane-400604.

DEMAND NOTICE [Under section 13 (2) of SARFAESI ACT read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules 20021

Whereas the Authorized officer of State Bank of India under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 has in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09/08/2021 under section 13 (2) of the said Act, calling upon the Borrower Mr. Ramakant C Chapke & Mrs. Sunanda Ramakant Chapke Row House No. B-9, Ground Floor, Purshottam Residency, Behind Yashraj Park, Village-Kasarvadavali. Thane West - 400615 to pay the amount mentioned in the said Notice being Rs.31,18,413.00/- (Rupees Thirty One Lakhs Eighteen

Thousand Four Hundred Thirteen Only) as on 09/08/2021. Together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc within 60 days from the date of the said Notices. The said Notice has been not been delivered. If they desire, collect the said copies of Demand Notice from the undersigned on any working day during normal office hours. The content of Demand Notice as under mentioned. You account has been classified as non-performing asset as on 08/08/2021. However, this Notice is hereby given to the Borrower/Guarantor and his heirs where necessary, to pay to the Bank; within 60 days from the date of publication of this Notice the amount indicated hereinabove due on the date together with further interest at contractual rates on the aforesaid amount and incidental

expenses, costs, charges, etc. As security for the Borrower's obligation under he said agreements and documents, the assets described below has been nortgaged to the Bank. the Borrower/Guarantor and his heirs, where necessary, shall fail to make payment to the Bank as aforesaid, then the Bank shall proceed against the secured et mentioned below under Section 13 (4) of the Act and also to take possession of secured assets and also the application Rules entirely at the risks of the

concerned Borrower and his/her heirs, where necessary, as to the costs and onsequences. The Borrower/Guarantor and his heirs, where necessary, are prohibited under Section 13 (13) of the SARFAESI Act. 2002 to transfer the aforesaid assets.

Equitable Mortgage of Row House No. B-9, Ground Floor, Purshottam Residency, Behind Yashraj Park, Village- Kasarvadavali, Thane West - 400615. Date:- 20/08/2021 **Authorized Officer** For State Bank of India

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

वैंक ऑफ़ बड़ीदा

SAKINAKA BRANCH:

Bank of Baroda
4 8.5, Town Centre, Andhert-Kurla Road, Saki Naka, Andheri (E), Mumba
400059, Phone: 91 022 28508565, 285000977, 28501565 Fax: 91 022 28506259
Email: sakina@bankofbaroda.com Website : www.bankofbaroda.com

NOTICE TO BORROWER NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI

BOB/SAKINA/ADV/2021-22 02.08.2021

M/s.Weaver Aqua Pvt Ltd,

Dear Sir/s

Teeka House, 84, Vijaykar Wadi No.3, SV Road Malad (W), Mumbai-400064.

Re: Credit facilities with our Sakinaka Branch

1. We refer to our letter No.SAKINA/ADV/ISMELF/MZ/2019-20/3692 dated 27.07.2019 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/

credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and Type of facility	Limit (Rs.) in lakhs	Rate of Interest	0/s as on 28.07.2021 (inc. of int. up to 28.07.2021)	Security agreement with brief description of securities
1.Cash Credit (Hyp of Stocks, Book- debts and receivable,) and Hyp of Machineries 2.FTIL	Rs.80.00 lakhs Rs.464770	One year MCLR+SP +4.65% at present One year MCLR+SP +4.65%	Rs.90,78,902.93 Rs.5,07,931.39	1) Composite Hypothectaion Agreement (For Stocks/BookDebts/ Vehicles/Moveable Machinery) dated 20.09.2019
Total Exposure			Rs.95,86,834.32 + unapplied interest and other charges	

thereon 2. In the letter of acknowledgement of debt dated 20.09.2019 you have acknowledged your iability to the Bank to the tune of Rs.79,76,254.50 (Rupees seventy nine lakhs seventy sb thousands two hundred and fifty four and fifty paise) only as on 20.09.2019.

. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans, outstanding for the Quarter ended March 2020. You have also defaulted in the payment of nstallment of FITL which have fallen due for payment on 31.10.2020 and thereafter.

4. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 31.03.2021 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilitie duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bankaggregating Rs.95.86.834.32 plus unapplied interest and other charges thereor as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

Please note that, interest and other charges will continue to accrue at the rates specifie n para 1 above for each credit facility until payment in full.

. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barre rom transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior vritten consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured asset

 Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation the right to make further demands in respect of sums owing to us.

Date: 20/08/2021

Dated: 21st August, 2021

Authorised Office

Bank of Baroda

COMPUAGE INFOCOM LIMITED

CIN: L99999MH1999PLC135914

E-mail: investors.relations@compuageindia.com | Website: www.compuageindia.com

Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth, Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Tel No.: 022-67114444 | Fax No.: 022-67114445

NOTICE OF 22" AGM AND REMOTE E-VOTING INFORMATION otice is hereby given that the 22rd Annual General Meeting (hereinafter referred to as "AGM") of the Members of Compuage Infocom Limited will be held on Wednesday, 15 September, 2021 at 11.30 Hours IST through Video Conferencing / Other Audio Visual Means ereinafter referred to as "VC / OAVM") to transact the businesses, as set forth in the Notice of AGM in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 (hereinaft erred to as "Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (hereinafter referred to as "Listing Regulations")read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13" April, 2020, followed by General Circular No. 20/2020 dated 5" May, 2020, reac with General Circular No. 02/2021 dated 13" January, 2021, and other applicable circulars

ssued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as "MCA") and SEB

(collectively referred to as "relevant circulars"). The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company, i.e. D 601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai – 400 063. Members will be able to attend the AGM through VC/OAVM at https://instameet.linkintime.co.in. Members participating through the VC/OAVM shall be reckened for the purpose of quorum under Section 103 of the Act. The acility for appointment of Proxies by the Members will not be available since this AGM is peing held through VC/OAVM.

In compliance with the relevant circulars, the Notice of AGM along with the Financia statements for the year ended on 31th March, 2021 and the Reports of the Directors and Auditors thereon have been sent on 20th August, 2021 in electronic mode to those Member whose email addresses are registered with Depository Participants or the Company / Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company (hereinafter referred to as "RTA / Link Intime"). Please note that these documents are also uploaded on he website of the Company <u>www.compuageindia.com</u> for your ready reference

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to offer e-Voting facility to its Members, to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The Company has engaged the services of Link Intime to provide the e-Voting facility. The remote e-Voting will commence on Sunday, 12" September, 2021 at 9:00 Hours IST and will end on Tuesday, 14" September, 2021 at 17:00 Hours IST and thereafter the remote e-Voting module shall be disabled for voting. The remote e-Voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the same canno

A person, whose name appears in the register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the record date i.e. Wednesday, 8th September, 2021 only, shall be entitled to avail the facility of remote e-Voting as well as voting at the AGM. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the record date.

The Company has opted to provide e-Voting during the AGM which is integrated with the VC OAVM platform and no separate login is required for the same. The e-Voting window shall be activated upon the instructions of the Chairman / Moderator / Scrutinizer of the Meeting during the AGM and only those Members attending the AGM and who have not cast their vote n the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall

be eligible to vote through e-Voting system in the AGM. A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e oting but shall not be allowed to vote again in the AGM. A Member can opt for only single node of voting, i.e., through remote e-Voting or voting at the AGM.

The Notice of AGM is available on the website of the Company i.e. www.compuageindia.com and the website of Link Intime at https://instavote.linkintime.co.in and may also be accesse on the websites of the stock exchanges where the shares of the Company are listed, i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. The procedure for remote e-Voting is available in the Notice of the AGM as well as on the website of Link Intime.

case of any queries regarding e-Voting, Members may refer the Frequently Asked 4918 6000. n case Members have any queries for attending the Meeting with respect to login / e-voting

they may send an email to instameer@linkintime.co.in or contact on: - Tel: 022-49186175 institutional shareholders (i.e. other than Individuals, HUF, NRI, etc.) and Custodian are equired to log on to e-Voting system of LIIPL: https://instavote.linkintime.co.in and registe emselves as 'Custodian / Mutual Fund / Corporate Body'. The manner of casting votes through remote e-Voting or through e-Voting during the AGM for Members holding shares in dematerialized mode or physical mode has been provided in the

lotice of the AGM B. Narasimhan, COP No.: 10440 & FCS No.: 1303, Partner, BN & Associates, Compan cretaries, failing whom, Avinash Bagul, COP No.: 19862 & FCS No.: 5578, Partner, BNP & ssociates, Company Secretaries, have been appointed by the Board of Directors of the ompany as Scrutinizer for scrutinizing the remote e-Voting process and e-voting at the leeting, in a fair and transparent manner. The results shall be declared within 2 working days

and would be available on the website of the Company www.compuageindia.comand will be ntimated to the stock exchanges where the securities of the Company are listed. By order of the Board

Date: 20th August, 2021 Place: Mumbai

For Compuage Infocom Limited Anmol Jolly **Company Secretary**



Email: goodricke@goodricke.com, Website: www.goodricke.com Phone No.: 2287 3067, 2287 8737, 2287 1816, Fax No.: (033) 2287 2577, 2287 7089, CIN: L01132WB1977PLC031054

NOTICE

1. It is hereby notified that the Forty-fifth Annual General Meeting of the members of the Company ('AGM') will be held on Wednesday, 15th September, 2021 at 2:30 PM (IST) through Video Conferencing ('VC') /Other Audio Visual Means ('OAVM') facility without the need of any physical presence of the members. This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations, 2015 read with General Circular numbers 14/2020,17/2020, 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and circular No. 02/2021 dated 13th January, 2021 respectively issued by Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India, and Circular No. SEBI/HOICFD/CMD1/CIR/ P/2020/79 DATED 12 May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Copy of the Notice convening the AGM including necessary instructions for attending the meeting and remote e-voting has been sent through an email to the members whose email addresses are registered with the Company or Central Depository Securities (India) imited/National Securities Depository Limited (NSDL) on 20th August 2021. In the said email, the Report and Accounts of the Company for the year 2020-21 are attached. A copy is also available on the Company's website.

3. This communication and the Notice of the meeting are available on the website of the Company at www.goodricke.com, website of the BSE Limited at www.bseindia.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com.

4. Notice is also hereby given that the Company will provide to its members, facility to exercise their right to vote by electronic means on all resolutions included in the agenda of the aforesaid AGM. The members may cast their votes using the electronic voting system of NSDL from any remote place ('remote e-voting'). The fa electronic voting shall also be made available during the AGM for the members attending the same if they have not cast their vote by remote e-voting facility. The period for remote e-voting facility shall start on Sunday, the 12th September, 2021 at 10:00 a.m. (IST) and end on Tuesday, the 14th September, 2021 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person, whose name appears in the register of members/beneficial owners as on the cut-off date i.e. 8th September, 2021 only shall entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM. The manner of remote e-voting for members holding shares in electronic mode, physical mode and for members who have not registered their mail addresses is provided in the Notice of the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after dispatch of the Notice and is holding shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in

However, if a member is already registered with NSDL for remote e-voting then he can use his existing user ID and password for casting his vote. If he forgets his password, he can reset his password by using "Forget User Details / password?" or "Physical User Reset Password?" option available on https://www.evoting.nsdl.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the AGM which is available on Company's ebsite and NSDL's website.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM to be held through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the said AGM. Members holding dematerialized shares and who have not registered their email addresses are requested to update/ register the same with their respective depository participant (s) and members holding physical shares are requested to update / register their email addresses along with Folio No. name of the shareholder and a self-attested copy of PAN card to the company at subrata@goodricke.com or o C B Management Services Pvt Limited at rta@cbmsl.com.

6. In case of any queries / grievances relating to voting by electronic means or technical assistance before and during the AGM, the members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the Download Section of www.evoting.nsdl.com or contact Miss Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Mumbai or call on Toll free no. 1800-1020-990 or telephone no. 022-24994545 and send an email to e-voting @nsdl.co.in who will address the grievances connected with the electronic voting. Members may also write to the Company at e-mail id subrata@goodricke.com.

> For GOODRICKE GROUP LIMITED S BANERJEE VICE PRESIDENT & **COMPANY SECRETARY** ACS - 4359

Kamlesh M Shinde Company Secretary

Shareholders of the Company are hereby Informed that in terms of (IEPF) of the Government of India.

our website 'www.growel.com'. Therefore, notice is given to the Shareholders that with a view of

after following the procedure prescribed in the Rules

Managing Director

SB| STATE BANK OF INDIA Retall Assets Central Processing Centre, Thane

श्रावणात फुलबाजार कोमेजला

मुंबई, दि. २०, (प्रतिनिधी): दरवर्षी श्रावणात विविध प्रकारांच्या फु लांना प्रचंड मागणी असते. या काळात ८० ते १०० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा झेंडू यंदा मात्र अवघा ३० ते ३५ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. करोनामुळे बंद असलेली मंदिरे, धार्मिक उत्सव, पूजाअर्चा यावर असलेली मयार्दा यामुळे फुलांच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे. परिणामी, फु लांचे दरही घसरले आहेत.

श्रावण महिना हा धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. या काळात उपवास, व्रतवैकल्ये, पूजा, विधी याला मोठे प्राधान्य दिले जाते. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात. त्यामुळे फुलांची मागणी मोठया प्रमाणात वाढते. मात्र यंदा हे चित्र बदलले आहे. करोनामुळे राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे भाविकांना मंदिरांमध्ये जाता येत नाही. तसेच कोरोना र्निबधांमुळे धार्मिक उत्सव आणि विधी यावरही मयार्दा आल्या आहेत. त्यामुळे फुलाची मागणी थेट ५० टक्क्यांनी घसरल्याची व्यथा फुलबाजारांतील व्यापाऱ्यांनी मांडली.

'मागणीबरोबरच आवकही तितकीच कमी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीमुळे यंदा तेथून येणारी फुले कमी झाली आहेत. मागणी आणि आवक यांचे गुणोत्तर काहीसे समान असल्याने दर ३० - ४० रुपयांवर स्थिरावला आहे. अन्यथा आवक वाढली असती तर फुलांचे भाव कोसळून व्यापारी अधिक अडचणीत आले असते, ' असे दादर घाऊक फुलबाजारातील व्यापारी राजेंद्र हिंगणे यांनी सांगितले.

'श्रावणात दादरची बाजारपेठ इतकी रिकामी कधीच पहिली नाही. यंदा फुलांना मागणी नसल्याने फुलबाजारात शुकशुकाट आहे. सरकारने निर्बंध शिथिल केले तर श्रावणात झालेले नुकसान आम्हाला गणेशोत्सवात भरून काढता येईल,' असे येथील फूल व्यापाऱ्यांनी सांगितले.

दर (प्रतिकिलो) झेंडू - ३० रुपये शेवंती - ५० रुपये गुलछडी - ८० रु पये गुलाब - २ रुपये (प्रतिनग)

बाजाराची स्थिती अत्यंत वाईट आहे. यंदा ग्राहक नाहीत. शिवाय पावसामुळे भिजलेली फुले दर पाडून विकावी लागतात. मंदिर खुले करण्यास संशर्त परवानगी द्यावी. कारण फूल व्यवसायावर व्यापाऱ्यांचेच नाही तर शेतकऱ्यांचेही पोटपाणी अवलंबून आहे.

जन् आशीर्वाद यात्रेवर गुन्हे

मुंबई, दि. २०, (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुंबईत विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विनापरवानगी आणि करोना नियमांचे उल्लंघन करून या यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.

मुंबईत गुरुवारी विविध ठिकाणी गेलेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी आदी सात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

SBI STATE BANK OF INDIA

_ किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, ठाणे दोस्ती पिनाकल, गेट क्र.३, प्लॉट ई७, रोड क्र.२२, वागळे इंड. इस्टेट, ठाणे-४००६०४.

मागणी सूचना

(सरफायसी कायद्याचे कलम १३(२) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ३(१) अन्वये)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्टे**ट बॅक ऑफ** इंडियाचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या ०९.०८.२०२१ रोजीच्या मागणी सूचनेनुसा कर्जदार श्री. रमाकांत सी. चापके व श्रीमती सुनंदा रमाकांत चापके-रो हाऊस क्र.बी-२, तळमजला, पुरषोत्तम रेसिडेन्सी, यशराज पार्कच्या मागे, गाव कासारवडवली, ठाणे पश्चिम-४००६१५ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत ०९.०८.२०२१ रोजी देय रक्कम रू. ३१,१८,४१३.०० (रूपये एकतीस लाख अठरा हजार चारशे तेरा फक्त) तसेच करारदराने उपरोक्त रकमेवरील पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर सचना टपाल प्राधिकरणाद्वारे ना-पोहोच झाल्याने परत प्राप्त झाली होती. मागणी सूचनेचे मजकुर खाली नमुद केले आहे. तुमचे खाते ०८.०८.२०२१ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस् <mark>(एनपीए)</mark> मध्ये वर्गीकृत करण्यात आले.

तथापि कर्जदार/जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रक्कम तसेच उपरोक्त रकमेवरील करारेदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर करारनामा व दस्तावेजाअंतर्गत कर्जदार/जामिनदारांनी प्रतिभूती म्हणून बँकेकडे खाली नमुट केलेली मालमत्ता तारण ठेवली होती.

जर कर्जदार/जामिनदार हे उपरोक्तप्रमाणे बँकेकडे रक्कम भरण्यात असमर्थ ठरल्यास, तद्नंतर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये खाली नमुद प्रतिभूत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि जे संपुर्णत: कर्जदार आणि त्यांचे वारसदारांच्या जोखिम, मुल्य व परिणामावर

कर्जदार/जामिनदारांना सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(१३) अन्वये बँकेच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय विक्री, भाडेपदा किंवा अन्य इतर प्रकारे उपरोक्त मालमत्ता हस्तांतरणापास रोखण्यात येत आहे

स्थावर मालमत्तेचे वर्णन

रो हाऊस क्र.बी-९, तळमजला, पुरषोत्तम रेसिडेन्सी, यशराज पार्कच्या मागे, गाव कासारवडवली, ठाणे पश्चिम-४००६१५ येथील जागेचे तत्सम तारण. प्राधिकत अधिकारी

ठिकाण: ठाणे स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता दिनांक: २०.०८.२०२१

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

सीआयएन : L64200MH1999PLC137729 नोंदणीकृत कार्यालय : ५ वा मजला, आरएनए कॉर्पोरेट पार्क, ऑफ पश्चिम दतगती महामार्ग, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. दूर. : + ९१ २२ ६६९६९१००, फॅक्स : ९१ २२ २६४२९११३ वेबसाइट : <u>www.radiocity.in</u>



सभासदांना सचना

यादारे **सचना** देण्यात येत आहे की. म्यझिक बॉडकास्ट लिमिटेड (सीआयएन L64200MH1999PLC137729)च्य **मंगळवार, दि.१४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.०० वाजता** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्य 'व्हीसी/ओएव्हीएम'') च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रके दि. ०५.०५.२०२० सहवाचन परिपत्रक दि. ०८.०४.२०२०, दि १३.०४ २०२० व टि. १३.०१ २०२१ व सेबीटारे जारी परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर गी/२०२०/७६९, दि. १२.०५.२०२० तेबी/एजओ/सीएजडी/सीएजडी/सीआयआर/गी/२०२१/११, दि गी/२०२०/७६९, दि. १९.०५.२०२० तेबी/एजओ/सीएजडी/सीएजडी/सीआयआर/गी/२०२१/११, दि १५.०१.२०२१ तसेच कायद्याच्या तस्तुदी व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवस्यकता) विनियमन, २०१५ यांच्य अनुपालनांतर्गत ज्यांची ई-मेल आयडीज् कंपनीकडे वा डिपॉझिटरी पार्टिसिग्ट्सकडे नोंदलले असतील अशा सभासदांन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सूचना पाठवण्यात आली आहे.

वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.radiocity.in</u> वरील इन्व्हेस्टर सेक्शनवरून तसेच स्टॉक एक्सचेंजेंस अर्थात बीएसई तिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरून तसेच कंपनीचे राजस्ट्रार व ट्रान्सफर एजंट केफिन टेक्नॉलॉजीस ायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) यांची वेबसाइट <u>https://evoting.kfintech.com</u> वरून डाऊनलोड करता येऊ शकेल **एजीएमकरिता प्रतिनिधींच्या नेमणुकीची सुविधा उपलब्ध नसेल.** एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सहभागी होण्याकरिताचे निर्देश एजीएमच्या सूचनेत विहित आहेत.

कायद्याचे द १०८ च्या तरत्दी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४,

सर्वसाधारण सभावरील सचिवालयीन निकष २ तसेच सेबी सची विनियमनांच्या विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्ग कंपनी आपल्या सभासदांना २२ व्या एजीएममध्ये विचारविनिमय करावयाच्या सर्व ठरावांवर आपले मत देण्याकरित इलेक्टॉनिक मतदान प्रणाली उपलब्ध करून देत आहे. सभासद आपली मते इलेक्टॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून परोक्ष ई-मतदान) देऊ शकतील किंवा २२ व्या एजीएमदरम्यान आपली मते (ई-मतदान) देऊ शकतील. परोक्ष ई-मतदा तसेच एजीएमदरम्यान मतदान आयोजित करण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून कंपनीने केफिनटेकची सेवा नेमली आहे परोक्ष ई-मतदान कालावधी शनिवार, दि. ११.०९.२०२२ रोजी (स. ९.०० चा. भा. प्र. वे.) सुरू होईल व सोमचार, दि १३.०९.२०२१ रोजी (सार्व. ५.०० चा. भा. प्र. चे.) पर्वंत जारी राहील. परोक्ष ई-मतदान कालावधी समाप्त झाल्याक

निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. ०९.०९.२०२१ रोजीनुसार ज्या व्यवतीचे नाव डिपॉझिटरीजुद्वारे तथार करण्या आलेल्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल असे सभासद केवल परोक्ष ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील. सदर निर्धारित अंतिम तारखेनुसा सभासद नसलेल्या व्यवतीने सदर सुचना केवळ माहितीसाठी समजावी.

र्जीएममध्ये उपस्थित राहू इच्छिणाऱ्या तसेच यापूर्वी मत न दिलेल्या सभासदांकरिता एजीएम दरम्यानही ई-मतदानाचं सविधा उपलब्ध करून देण्यात येईल. एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासदही एजीएममध् . हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. कंपनीचा पत्रव्यवहार ई-मेलद्वारे प्राप्त करण्याचा पर्याय निवडून पर्यावरणरक्षणाप्रती आमच्या वचनबद्धतेस पाठबळ देण्याची

आम्ही सभासदांना विनंती करीत आहोत. डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल प नोंद्रबलेले नसर्तील त्यांनी कृपया वार्षिक अहवाल २०२०-२१ च्या प्रती इलेक्ट्रानिक स्वरूपात प्राप्त करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे आपले ई-मेल पत्ते नोंद्रबावेत तसेच कागद्वेपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीचे आरटीए, केफिनटेक यांच्याकडे <u>eiwards.ris@kfintech.com</u>

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासंदर्भात कोणतीही शंका व/वा तक्रार असल्यास सभासदांनी https://evoting.kfintech oom (केफिन्टेकरी वेबसाइट) ज्या download section वर उपलब्ध Help & Frequently Asked Question (FAQs) व E-voting user manual वाचावे किंवा केफिन टेक्नॉलॉजीस प्रायब्हेट लिमिटेडचे श्री. बी. वेंकट किशी ्युनिट : म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड) पत्ता सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गाचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट , जुनाट : न्युक्तक आठकारूट रिशनटङ् । तरा सरामधन टायर वा, न्याट २४ २२२, नावाबावरा, जावनात्राजरा छाट्ट्रबट, गनकरामगुडा, हैदराबाद − ५०० ०३२ येथे संपर्क साधावा किंवा <u>evotina@kfintech.com</u> वर ई−मेल पाठवावा किंवा दूष्यनी क्र. ०४०-६७१६ २२२२ वर संपर्क साधावा किंवा केफिनचा टोल फ्री क्र. १-८००-३४-५४-०० वर पुढील कोणत्याही स्पष्टिकरणाकरिता संपर्क साधावा.

एजीएमच्या समाप्तीपासून ४८ तासांच्या आत उरावांवरील निकाल घोषित करण्यात येईल व एजीएममध्ये मंजूर करण्यात येणारे ठराव हे ठरावांच्या समर्थनार्थ प्राप्त आवश्यक मतसंख्येच्या अधीन असतील

परीनिरीक्षकांच्या अहवालासमवेत घोषित करण्यात आलेला निकाल कंपनीची कॉर्पोरेट वेबसाइट <u>www.radiocity.in</u> व तसेच केफिनटेकची वेबसाइट https://evoting.kfintech.com वर उपलब्ध असेल व ते बीएसई लिमिटेडला तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडला कळविण्यात येईल.

कायद्याच्या अनुच्छेद ९१ अंतर्गत पुढे अशी सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या एजीएमच्या निमित्ताने सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शुक्रवार, दि. १० सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, दि. १४ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस

कंपनी सचिव

दिनांक : २०.०८.२०२१

वत्ताः ४ व ५, टॉऊन सेन्टर, अंधेरी-कुर्ला रोड, साकिनाका, अंधेरी (पु.), मुंबई-४०००५९ रूर : ९१ ०२२ २८५०८५६५ , २८५०९७७ , २८५०१५६५ , फॅक्स: ९१ ०२२ २८५०५२९३ , -मेलः sakina@bankofbaroda.com , वेबसाईट: www.bankofbaroda.com

जामिनदारांना सूचना (सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये जामिनदारांना सूचना)

बीओबी/साकिना/एडीव्ही/२०२१-२२ **१) श्रीमती नयना सुनिल जैन,** सी/७०२, न्यु गोल्डन नेस्ट, सोनम गंगा कोहौसो., १०० फीट रोड, मिरा रोड पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०७.

२) श्रीमती मधु बिदावाटका, बी/१५०२, ड्युप्लेक्स हाईटस् सोसायटी, यमुना नगर, न्यु लिंक रोड लोखंडवाला, अंधेरी (प.), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३. अीमती सिमा मधुकर धुरी, बी-१०१, १०२, दत्तात्रय टॉवर फेज १, एचडीएफसी बँकेजवळ

र्व्हरशाईन सिटी, सातिवली, वसई पुर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०१२०८. नहोदय/महोदया,

संदर्भ: मे. वेवर ॲक्वा प्रायव्हेट लिमिटेड यांना मंजूर केलेल्या कर्ज सुविधेकरिता तुम्ही दिलेली हमी

तुम्हाला ज्ञात आहेच की, सदर हमी दस्तावेजात नमुद रु.९५,८६,८३४.३२ + त्यावरील व्याज व इतर खर्च समाविष्ट सरासरी कर्ज रकमेकरिता मे. वेवर ॲक्वा प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे घेतलेले कर्ज तसेच त्याकरिता आम्हाला आलेला सर्व खर्च किंवा अन्य इतर दायित्व या रकमेर्च परतफेडीसाठी मागणीवर दिनांक २०.०७.२०१९ रोजीची तुम्ही हमी दिली होती. सदर हमीकरिता तुम्ही दिनांक २०.०९.२०१९ (साठा/बुक डेब्टस्/वाहर्ने/जंगम यंत्र सामग्री) रोजीचे एकत्रित गहाणवट करारनामानुसार खालील प्रतिभूती आमच्याकडे दिली होती.

आम्ही तुम्हाला येथे सुचित करीत आहोत की, कर्जदारांनी त्यांचे दायित्व जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि तद्नुसार त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आल आहे. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक ०२.०८.२०२१ रोर्ज कर्जदारांना पाठविलेली सूचनेची प्रत आम्ही येथे जोडली आहे. म्हणून कर्जदारांनी कसूर केली असल्याने तुम्ही दिलेल्या हमीनुसार तुम्ही थकबाकी कर्ज/ऋण सुविधेबाबतची रु.९५,८६,८३४.३२ + व्याज व इतर खर्च आमच्याकडे जमा करण्यास तम्ही पात्र आहात आणि आम्ही येथे हर्म दिल्यानसार तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत सदर रक्कम आमच्याकडे जमा करावी, कपया नोंद असावी की, कर्जदारांना पाठविण्यात आलेली दिनांब 0२.0८.२०२१ रोजीच्या सूचनेचे परिच्छेद १ मध्ये विहित दराने व्याज आकारले जाईल.

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, कर्जदाराद्वारे घेतलेले कर्ज व भत्तेचे परतफेडीकरिता तुम्ही दिलेल्या हमीनुसार प्रतिभूतीसंदर्भात आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत जमा करण्याबाबत कळवित आहोत. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वरे सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.

आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (१३) नुसार तुम्हाल आमची लेखी अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा असेल.

आम्ही यापढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हमी दिलेली प्रतिभृत मालमत्ता बँकेला देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शल्क. खर्च इत्यादी सचना प्रकाशन तारखेपवीं बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रव निमंत्रण/निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन झाल्यानंतर प्रतिभृत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपृष्टात येतील.

कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाल र्पेणारे रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

सही/ प्राधिकृत अधिकार्र बँक ऑफ बडोद

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



PUBLIC NOTICE Notice is hereby given to public at large that MRS. LAXMIBEN KARSAN CHHEDA has

applied for the transfer of 50% undivided rights

in the Flat No.A/01 on Ground Floor in the building known as DATTANI GRAM ONE

CO-OP. HSG. SOC. LTD., situated at Veer

Hemukalani Cross Road No.3, Kandivali (West)

Mumbai 400 067 along with five fully paid up

shares of Rs.50/- each bearing distinctive Nos

001 to 005 (both inclusive) under Share

Certificate No.1 from the name of Late MR.

KARSAN NATHA CHHEDA, who expired on

All persons who have any claim, right, title and

or interest or demands to in or against the said

property by way of inheritance, mortgage

charge, trust, lien, possession, gift

naintenance, lease, attachment or otherwise

howsoever is hereby required to make the

same known in writing to the undersigned a

her address at Shop No.14, Akruti Apartment

Mathuradas Road, Kandivali (West), Mumba

400 067 and also to the above mentione

society within 15 days from the date hereof

otherwise if any claim comes forward hereafter

will be considered as waived and/or abandoned

Date: 21/08/2021 (Rashida Y. Laxmidhar

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत

आहे की, श्रीमती मयुरी संदीप रणखांबे आणि

श्री. संदीप ज्ञानोबा रणखांबे यांनी खाली नमुद

केलेला फ्लॅट खरेदी केला आहे. म्हणून आम्ही

सदर खालीलप्रमाणे प्रकाशन करीत आहोत:

श्रीमती मयुरी संदीप रणखांबे व श्री. संदीप

ज्ञानोबा रणखांबे हे खाली नमुद केलेल्या स्थावर

निवासी जागा फ्लॅट क्र.६२०७, क्षेत्रफळ २१

चौ.मी. बिल्टअप. १ला मजला. इमारत क्र.१७८-

ए, सुयोग को-ऑप, हौ, सोसायटी, कन्नमवार-

सीटीएस क्र.३५६-ए(भाग), कन्नमवार नगर,

श्रीमती मंगला गजानन जाधव यांनी सदर जाग

श्रीमती जोसफीन एम. डिसोझा (मुळ प्राप्तकर्ते)

यांच्याकडून सदर खोली क्र.६२०७, इमारत

क्र.१७८-ए, १ला मजला, सुयोग को-ऑप. हौ.

सो., कन्नमवार-२, मुंबई-४०००८३ ही जागा

प्राप्त केली होती आणि मुळ फ्लॅट प्राप्तकर्ते,

खरेदीदार श्रीमती जोसफीन एम. डिसोझा यांनी

दस्तावेज बीएडीएआर७-११०५२-२००४

अंतर्गत दिनांक १७ ऑक्टोबर, २००४ रोजीचे

ठाणे-४ उपनिबंधकांसह नोंदणीकृत दिनांक १५

ऑक्टोबर, २००४ रोजीचे विक्री करारनामानुसार

संपर्ण व अंतिम विक्री रकमेचा भरणा करून

ा मालकी तत्त्वावर प्राप्त केले होते. म्हणून

श्रीमती मयुरी संदीप रणखांबे आणि श्री. संदीप

ज्ञानोबा रणखांबे यांनी सदर फ्लॅट श्रीमती मंगला

गजानन जाधव. वय ६४ वर्षे. र/ठि.: खोर्ल

क्र. ६७३४, इमारत क्र.१८४बी विंग, दुरुस्ती

मंडळ, कन्नमवार-२, मुंबई-४०००८३

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता जर कोणा

व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेवर विक्री, भाडेपट्टा,

अधिभार, इच्छापत्र, बक्षीस, अदलाबदल,

मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई

अधिकार, हक्क, हित, शेअर किंवा दावा

प्रसल्यास त्यांनी सदर प्रकाशन तारखेपासून ५

देवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे आवश्यक

दस्तावेजांसह त्यांचे आक्षेप नोंदवावेत. विहित

. कालावधीत जर कोणीही आक्षेप सादर केले

नाहीत तर असे दावा उपरोक्त मालमत्तेबाबत

त्याग केले आहेत असे समजाले जाईल आणि

उपरोक्त वारसदार विक्री व्यवहार पुर्ण करतील.

६२०७/१७८, सुयोग कोहौसो., कन्नमवार

मोबा::९९६७७३५२१३/८१०८२६२१६९

बीओबी/साकिना/एडीव्ही/२०२१-२२

मे. वेवर ॲक्वा प्रायव्हेट लिमिटेड

सुविधेचे स्वरुप

व प्रकार

रोख ऋण

(साठा, बुक डेब्टस्

व प्राप्त वस्तुंचे

तारण) आणि यंत्र

२. एफआयटीएल

व्याज भरणा केलेली नाही.

मध्ये नमृद दराने व्याज आकारले जाईल.

सामग्रीचे तारण

संदर्भ: आमच्या साकिनाका शाखेसह कर्ज सुविधा

मर्यादा

(₹.)

20.00

४६४७७०

सविधा खाल्यातील विद्यमान थकबाकी खालीलपमाणे

व्याजाचा

दर

१ वर्ष

+एसपी+४.६५%

विद्यमान

१वर्ष

एमसीएलआर

+एसपी+४.६५%

२. दिनांक २०.०९.२०१९ रोजीचे कर्ज पोहोचपावती पत्रात तम्ही बँकेकडे तमचे दायित्व दिनांक

२०.०६.२०१९ रोजी देय रक्कम रु.७९,७६,२५४.५० (रुपये एकोणऐंशी लाख शहात्तर हजार

दोनशे चोपन्न आणि पैसे पन्नास फक्त) देण्याबाबत पोहोचपावती दिली होती. वर नमद थकबाकी

यामध्ये पुढील उधार (अतिरिक्त सुविधेसह) आणि २०.०९.२०९९ पर्यंत व्याज समाविष्ट आहे.

तुम्हाला ज्ञात आहेच की, तुम्ही मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील कर्ज/थकबार्क

वरील व्याज भरणा करण्यात कसूर केलेली आहे. तसेच तुम्ही मुदत कर्ज/मागणी कर्जाचे हफ्ते

भरण्यात कसूर केलेली आहे ज्यामुळे ३१.१०.२०२० व तद्नंतर परतफेडीकरिता देय झाले आहे.

तुमच्याद्वारे वरील भरणा करण्यात कसूर केले असल्याने तुमचे खाते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या

निर्देशनानुसार ३९.०३.२०२९ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे.

आमच्या वारंवार विनंत्या व मागणी केल्यानंतरही तुम्ही वरील थकबाकी कर्ज रक्कम तसेच त्यावरील

वरील परिच्छेद १ मध्ये नमुद विविध प्रतिभूतीद्वारे प्रतिभूत केलेले कर्ज सुविधेबाबत तुमचे दायित्व

तुम्ही पुर्ण करू न शकले बाबत आणि तुमचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात

आले बाबत आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲण्ड

एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये सदर

सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात वरील परिच्छेद १ मध्ये नमुदप्रमाणे सरासरी रक्कम

रु.९५,८६,८३४.३२ अधिक व्याज व इतर खर्च बँकेकडे तुमचे संपुर्ण दायित्व जमा करण्याबाबत

कळविण्यात आले होते. आम्ही पुढे सूचना देत आहोत की, रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व

व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४)

. कृपया नोंद असावी की, रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रत्येक कर्ज सुविधेकरिता वरील परिच्छेद

आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या उपकलम १३ नुसार तुम्हाला आमची लेखी

अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा र्किवा

अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात

येत आहे. आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील

. आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही

हमी दिलेली प्रतिभूत मालमत्ता बँकेला देय असलेली संपुर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क

खर्च इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण,

निविदा/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरीलप्रमाणे सूचना प्रकाशन

कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणारे

रकमेसंदर्भात पुढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेलं

अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.

तरतुदीची अपुर्तता केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा असेल.

झाल्यानंतर प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील.

अन्य इतर कोणतेही अधिकार सोडून देण्याबद्दल नाही.

ठिकाण: मुंबई

दिनांक: २०.०८.२०२१

नगर, विक्रोळी, मुंबई-४०००८३.

श्री, संदीप डी, रणखांबे

वकील (उच्च न्यायालय)

दिनांक: २०.०८.२०२१

यांच्याकडे ताबा होता.

यांच्याकडून खरेदी केला आहे.

मुंबई-४०००८३, सर्व्हे क्र.११३(भाग) व

ालमत्तेचे एकमेव मालक आहेत.

विक्रोळी (पुर्व), मुंबई-४०००८३.

16/11/2019.

COMPUAGE INFOCOM LIMITED

नोंदणीकृत कार्यालय: डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रहम फिर्थ स्टील कंपाऊंड, पश्चि एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. **त्र्.क्र**.:०२२-६७११४४४४, **फॅक्स क्र.:**०२२-६७११४४४५, ई-मेल: investors.relations@compuageindia.com, वेबसाईट: www.compuageindia.com

२२वी एजीएम व रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

याद्वारे सुचना देण्यात येते की, कॉम्प्यूएज इन्फोकॉम लिमिटेडच्या सदस्यांची **२२वी वार्षिक सर्वसाधार** सभा (एजीएम) बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचने नमुद विषयांवर विमर्षे करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ (कायदा) व त्यातील नियमाअंतर्गत आर्षि . ारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस् अधिनियम, २०१५ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्व एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक १४/२०२० दि.८ एप्रिल. २०२०. सर्वसाधारण परिपत्रक १७ . 2020 சி. இது நடுன் 2020 அறி அத்சுவரை பிருந்தன் 20/2020 சி. இவர் ஆறி ஆ लागू परिपत्रके (यापुढे आवश्यक परिपत्रके म्हणून उछ्लेख) पुर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरर्सिंग (व्हीसी र्किवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात डी-६०१/६०२ व जी-६०९/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रह फिर्थ स्टील कंपाऊंड, पश्चिम एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३ हे सभेचे ठिकाण म्हणू समजण्यात यावे, सदस्यांना https://instameet@linkintime.co.in वर व्हीसी/ओएव्हीएम मार्फ एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. कायद्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी ओएव्हीएम मार्फत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभा हो भसल्याने सदर एजीएममध्ये सदस्याद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सुविधा असणार नाही.

आवश्यक परिपत्रकानुसार एजीएम सूचना तसेच ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वित्तीर अहवाल आणि संचालक व लेखापरिक्षकांचे अहवाल दिनांक २० ऑगस्ट, २०२१ रोजी ज्या सदस्यां ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार किंवा कंपनी/कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी लिंव इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आस्टीए/र्लिक इनटाईम) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपा पाठविले आहे. कृपया नोंद असावी की, सदर दस्तावेज तुमच्या संदर्भाकरिता कंपनीच्य www.compuageindia.com वेबसाईटवर अपलोड केले आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन् डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) विनियम, २०१५ चे नियम ४४ च्या तरतुर्दीचे अनुपालन करताना कंपनीने आपल्या सदस्यांना एजीएममध्ये मंजर करावयाचे ठरावांवर त्यांचे देण्यासाठी सदस्यांना ई-वोर्टिंग सविध दिलेली आहे. ही सुविधा देण्यासाठी कंपनीने लिंक ईनटाईमची सेवा नियुक्त केली आहे.

रिमोट ई-वोर्टिंग रविवार, १२ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.०० वा. (भाप्रवे) आणि मंगळवार, १ सप्टेंबर, २०२१ रोजी सार्य,५,००वा, (भाप्रवे) समाप्त होईल आणि तदनतर मतदानाकरिता रिमोट, ई वोटिंग बंद केले जाईल. सदर तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. सदस्यांने ठरावाव दिलेले मत त्यास पढ़े बदलता येणार नाही.

नोंद दिनांक अर्थात बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१ डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या ने पुस्तकात र्किवा सदस्य नोंद पुस्तकात नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोर्टिंग तसेच एजीएममध् मतदानाची सुविधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातीर त्यांच्या शेअर्सच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

कंपनीने एजीएम ट्रम्यान ई-वोटिंग पूर्याय टिलेला आहे. ज्यात व्हीमी/ओएव्हीएम माध्यम समाविष्ठ आ आणि याकरिता वेगळे लॉगइन करणे आवश्यक नाही, एजीएम दरम्यान सभेचे अध्यक्ष/पर्यवेक्षक तपासणीसांच्या सूचनेनुसार ई-वोटिंग विन्डो कार्यचलीत केले जाईल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस् ठरावावर मत देणार नाहीत आणि ज्यांना रोखण्यात आलेले नाही त्यांना एजीएममध्ये उपस्थित राह् जीएममध्ये ई-वोटिंग प्रणालीने मत देण्याची पात्रता असेल.

रिमोट ई-वोर्टिंगने त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध् पन्हा मत देता येणार नाही. सदस्यांना मतदानाचा कोणताही एक पर्याय अर्थात रिमोट ई-वोटिंग किंव ्जीएममध्ये मतदानाचा पर्याय असेल.

एजीएमची सूचना कंपनीच्या www.compuageindia.com आणि लिंक इनटाईमच्या https: finstavote.linkintime.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिब आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात https://www.bseindia.com व https:/ www.nseindia.com वेबसाईटवरही उपलब्ध होतील. रिमोट ई-वोर्टिगकरिता प्रक्रिया एजीए सचनेत तसेच लिंक इनटाईमच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी https://instavote.linkintime.co.in च्या हेर तेक्शनअंतर्गत उपलब्ध इन्टावोट ई-वोटिंग मॅन्युअल आणि फ्रिकन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु)च संदर्भ घ्यावा किंवा enotices@linkintime.co.in ई-मेल करावा किंवा संपर्क दर.क्र.:0२२ 89925000.

लॉगईन/ई-वोटिंगबाबत सभेत उपस्थित राहण्याकरिता सदस्यांना काही प्रश्न असल्यास त्यांन instameet@linkintime.co.in ई-मेल पाठवावेत किंवा संपर्क ०२२-४९१८६१७५. संस्थात्मा मागधारक (वैयक्तीक, एचयुएफ, एनआरआय इत्यादी व्यतिरिक्त) आणि पालक यांनी एलआयआयपीएलच्य https://instavote.linkintime.co.in वर ई-वोटिंग प्रणालीवर लॉगऑन करावे आणि कस्टडीयन म्युचुल फंड/कॉर्पोरेट बॉडी म्हणून त्यांचे नोंद करावे.

रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंग मार्फत डिमॅट स्वरुपात किंवा वास्तविक स्वरुपा गगधारणा असणाऱ्या सदस्यांसाठी मतदनाची पद्धत एजीएमच्या सूचनेत नमुद आहे.

रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया व सभेच ई-वोटिंग तपासणीकरिता तपासनीस म्हणून कंपनीचे संचालव मंडळाद्वारे **बी. नरसिम्हन**, सीओपी क्र.१०४४० व एफसीएस क्र.१३०३, बीएन ॲण्ड असोसिएटस् कार्यरत कंपनी सचिव यांच्या गैरहजेरीत **अविनाश बागुल,** सीओपी क्र.१९८६२ व एफसीए r.५५७८, भागीदार बीएनपी ॲण्ड असोसिएटस्, कंपनी सर्विव यांची नियुक्ती करण्यात आली आहे निकाल २ दिवसात घोषित केला जाईल आणि कंपनीच्या www.compuageindia.com वेबसाईटवर उपलब्ध केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेस क कळविले जाईल.

> मंडळाच्या आदेशावरू कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरित

दिनांक : २० ऑगस्ट, २०२१ ठिकाण : मुंबई

पत्ताः ४ व ५, टॉऊन सेन्टर, अंधेरी-कुर्ला रोड, साकिनाका, अंधेरी (पु.), मुंबई-४०००५९

त्रः :९१ ०२२ २८५०८५६५, २८५००९७७, २८५०१५६५, फॅक्सः ९१ ०२२ २८५०५२९३

र्ड-मेल: sakina@bankofbaroda.com, वेबसाईट: www.bankofbaroda.com

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये कर्जदारांना सचना

टीका हाऊस, ८४, विजकर वाडी क्र.३, एस.व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

आमचे पत्र क साकिना/एडीव्ही/आयएसएमईएलएफ/एमझेड/२०१९-२०/३६९२ दिनांव

२७.०७.२०१९ रोजीचे मंजुरी पत्रसंदर्भात विविध कर्ज सुविधा मान्य आणि मान्यतेच्या नियमानुसा

घेण्यात आले होते. वरील मान्यतेनुसार तुम्ही याकरिता असलेली प्रतिभूत तरतुद केल्यानंतर कर्ज

सुविधा उपलब्ध करून उपयोगात आणली. अशा दायित्ववर प्रतिभूती हित आणि विविध कर्ज/ऋण

धक बाकी

26.6.2028

(२८.०७.२०२१ पर्यंत

व्याज समाविष्ट)

इ.९०,७८,९०२.९३

इ.५,०७,९३१.३९

रु.९५,८६,८३४.३२

+व्याज व इतर शुल्व

प्रतिभूतीचे लघु

वर्णनासह प्रतिभूती

१) एकत्रित गहाणवट

हरारनामा (साठा/बन

डेब्टस्/वाहने/जंगम यंः

सामग्रीकरिता) दिनांक

20.09.2039

अनमोल जॉल

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER-HO PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018.

PUBLIC NOTICE OF INQUIRY Change Report ACC/HO/4004/2021. Filed by Prof. Asgar E. Lakdawala In the matter of "Royal Society of Bombay". P.T. R. No. F-2933 (Mumbai)

All concerned having interest:-

Whereas the above named reporting trustee has filed a change report No. ACC/HO/4004/2021 under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for bringing below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistant Charity Commissioner-HO, Greater Mumbai Region, vtz.

 Whether this property is the property of the above Trust? And could be registered in the name of the above Trust? **Description of the immovable Property**

All That Residential Premises Bearing Flat No. B-34, On The Fourth Floor, Building No. 109/B, In The Building Known As Garuda Srishti Co-Op. Hsg. Society Ltd., Srishti Complex, Sector No. 1, Mira Road (E), Dist: Thane- 401104 Constructed On Plot Of Land Bearing Survey No. 75, 207, 217, 218, 220, 228, 229, 230, 231, 231, 233, 234, 235, 236, 238, 240-251, 255, 256, 257 and 258 Admeasuring Area 36.31 Sq. Mters (CARPET AREA) situated at village MIRA, In the Registration District, Sub-District of thane. Sub-District of thane.

Building Ground plus 4 upper floor without lift. Total consideration of Rs. N.A.

This is to call upon you to submit your objections, in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-HO, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of the publication of this notice. Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner Maharashtra State, Mumbai.

On this 12th day of August, 2021.



Superintendent- J Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

विदली रेस्टॉरंट्स् लिमिटेड

सीआयएन: एल५५१०१एमएच२००७पीएलसी१७३४४६ नोंदणीकृत कार्यालय: डी-०९, इस्टर्न बिझनेस डिस्ट्रीक्ट, एल.बी.एस. रोड, भांड्रप पश्चिम, मुंबई-४०००७८. दूर्ध्वनी:०२२-४९७०८३८९, वेबसाईट: www.kamatsindia.com. र्ड-मेल: cs@www.kamatsindia.com

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/अन्य दृकश्राव्य माध्यमाने १४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

सदस्यांना येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएएम) सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे. २०२० आणि सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१ (सेबी परिपत्रके) आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ नुसार १४व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार १४वी एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद आहेत त्यांना पाठविले जाईल. १४व्या एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.kamatsindia.com, एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनीने १४०या एजीएममध्ये भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित होण्यासाठी तसेच रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे मत देण्यासाठी कंपनीच्या भागधारकांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची सेवा नियुक्त केली आहे.

सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने १४व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर रिमोटने किंवा १४व्या एजीएम दरम्यान मत देण्याची संधी उपलब्ध होईल. १४व्या एजीएममध्ये किंवा रिमोटने मतदानाची पद्धत वास्तविक स्वरूपात भागधारणा असणारे किंवा डिमॅट स्वरूपात भागधारणा असणारे किंवा ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत यांच्याकरीत माहिती १४व्या एजीएमच्या सूचनेत देण्यात आली

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करण्यासाठी स्वाक्षरी केलेल्या विनंतीपत्रासह फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव, निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी मे. बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीन वर्क्स इमारत, वसंत ओयासिस समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००५९ येथे पाठवावी किंवा investor@bigshareonline.com वर ई-मेल करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल संबंधित ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद किंवा अद्यायावत करावेत.

कंपनीदारे सन २०२०-२१ करिता लाभांश घोषित केलेले नाही म्हणून विद्युत समाशोधन सेवा किंवा अन्य प्रकारे बँक खात्यात थेट लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य असलेले माहिती सदस्यांना देण्यात आलेली नाही.

वरील माहिती उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

विदली रेस्टॉरंटस् लिमिटेडकरिता सही/-गौरी गबाले

कंपनी सचिव

सदस्यत्व क्र.:६२८६६

Date: August 20, 2021

Place: Mumbai

ठिकाण: मुंबर्ड

दिनांक: २०.०८.२०२१

BNP PARIBAS

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051 Website: www.bnpparibasmf.in • Toll Free: 1800 102 2595

NOTICE CUM ADDENDUM NO. 30/2021

I. <u>Declaration of dividend under the designated Schemes of BNP Paribas Mutual Fund (the Fund):</u> Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum

Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Schemes at the stated rate per unit subject to available distributable surplus and fixed Thursday, August 26, 2021^ as the Record Date:

Scheme	Name of the Plan/Option	(face value per unit of ₹ 10/-)	per unit#* (₹)			
BNP Paribas Multi	IDCW Option	19.312	0.07			
Cap Fund	Direct Plan - IDCW Option	23.008	0.07			
BNP Paribas	Regular Plan - IDCW Option	15.3694	0.07			
Substantial Equity Hybrid Fund	Direct Plan - IDCW Option	16.3940	0.07			

^or the Immediately following Business Day, If that day is not a Business Day. # The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on

the distributable surplus available on the Record Date. *Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

II. Notice cum Addendum to Statement of Additional Information (SAI) of BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Investors are requested to note that the changes to valuation policy has been carried out in line with recent

changes brought about by SEBI Circular dated July 09, 2021 pertaining to Valuation of securities with multiple put options present ab-initio. The revised & updated Valuation Policy has been uploaded on our website https://www.bnpparibasmf.in/statutory-disclosures

Pursuant to the above, the valuation Policy forming part of the SAI of the Fund stands amended. All the other provisions of the Valuation Policy and SAI except as specifically modified herein above shall remain

Mr. Jigar Shah has been appointed as a Research Analyst, Equity with effect from August 11, 2021.

c. Change in Key Personnel:

1. Mr. Agnivesh Dubey, Fixed Income - Dealer has ceased to be associated with the organization and accordingly ceased to be the Key Personnel of the AMC with effect from August 06, 2021. 2. Due to realignment of roles and responsibilities, Ms. Deepa Gaira. Credit Analyst has been re-designated

as Credit Analyst and Fixed Income - Dealer with effect from August 17, 2021.

Note: This Notice cum addendum forms an integral part of the SAI of the Fund read with the addenda issued thereunder. All other terms and conditions as mentioned in the SAI remain unchanged.

For BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

सही/

(प्राधिकृत अधिकारी)

बँक ऑफ बडोट

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.